

संवचन् 10, 113, 9. — b) am Ende eines comp. *besagend, bedeutend, ausdrückend*: अभिज्ञा० P. 3, 2, 112. भावकर्म० 6, 2, 150. AK. 3, 3, 2. H. 839. SARVADARÇANAS. 49, 6. 144, 15. 160, 8, 9. तद्वचनवात् वैल es das besagt KÄTJ. ÇR. 1, 3, 4. 2, 8, 4. 7, 9, 12. 8, 3, 33. — c) *ausgesprochen werdenend*: रक्तो वचनो मुखनासिकाभ्याम् RV. PRÄT. 13, 6. मुखनासिकावचनवचनमिहृ रक्तस्य विधीयते Comm. — 2) n. a) *das Sprechen* SÄMKHAK. 28. Ausprache: अप्रथामात्रं वचनं स्वराणाम् RV. PRÄT. 14, 4. समापाण्यानामते संहितावद्वचनम् AV. PRÄT. 4, 124. मुखनासिकावचनो इनुनासिकः P. 1, 1, 8. — b) *das Aussagen, Hersagen, Aussagen*: मत्वः KÄTJ. ÇR. 1, 7, 9. 10. 2, 33. LÄT. 7, 1, 7. 3, 7. संतानमुत्तमेन वचनेन आ॒व. ÇR. 5, 20, 5. 7. तद्वचनादाम्नायस्य प्रामाण्यम् (*ein berühmter und in seiner Auslegung streitiger Satz; vgl. NILAK. 8)* KAÑ. 1, 1, 3. — c) *Benennung, ausdrückliche Nennung, Bestimmung, Anführung*: पशुवचनात् वैल es पशु heisst KÄTJ. ÇR. 25, 9, 11. पथावचनम् *je nach dem Ausdruck* NIR. 1, 3. यज्ञोति वचनाच्छुतिरिति AIT. BR. 7, 9. आ॒व. ÇR. 1, 1, 26. KÄTJ. ÇR. 1, 5, 12. 7, 11. 22. 2, 7, 17. श्रू० 6, 37. अवचने wo nichts Besonderes bestimmt ist 1, 8, 45. अतवचने wenn ग्रन्त im Text steht 3, 25. 7, 5, 23. गुणा० 20, 7, 20. °विरोधी Bestimmung und widersprechende Bestimmung 1, 8, 30. °प्रवृत्ती 4, 3, 4. इति वचनात् वैल es so heisst PÄR. GRBJ. 2, 2. JÄGN. 3, 226. P. 1, 2, 56. लिट: किद्वचनानर्थक्यम् *das Erklären des* लिटॄ *für* निति^० PAT. zu P. 1, 2, 6. ईग्यो वक्तुव्रीही पुवद्वचनम् VÄRT. zu P. 1, 2, 48. — d) *Aussage, Ausspruch, Worte, Rede* AK. 1, 1, 3, 1. H. 241. द्वैषे बहूनां वचनं समेषु गुणिनां तथा। गुणिद्वैषे तु वचनं प्राण्यं वै गुणावत्तमाः॥ JÄGN. 2, 78. मुनिं VARÄH. BRH. S. 46, 99. गुरु० SARVADARÇANAS. 97, 1. 103, 20. 160, 19. स्मृतिं PÄNKAT. 164, 20. इदै वचनमवृत्वन् M. 1, 1. मनोवचनकर्मभिः 2, 236. MBH. 3, 2162. 2222. 2893. R. 1, 8, 17. 28. MEGH. 4, 29. 96. SARVADARÇANAS. 111, 11. PÄNKAT. 140, 16. एतत्कार्यान्तमाणो केयोचिद्वालस्यवचनम् HIT. PR. 6, 9, 18, 19. VET: in LA. (III) 4, 4, 7, 1. वचनैरमताम् SPR. 2700. तथ्य० so v. a. Gelöbniss PÄNKAT. 3, 1. परुष० barsche Rede führend VARÄH. BRH. S. 23, 17. असत्यवचना नार्यः MBH. 1, 3060. इत्युक्तवचनामेताम् 11, 596. ईप्तप्रगल्भवचना SÄU. D. 100. — e) *Ausspruch* so v. a. Rath, Geheiss: वचनशतमवचनकरे नष्टम् SPR. 714. वृद्धानो वचनं प्राण्यम् 2891. तदस्यापि वचनं संग्राण्यम् PÄNKAT. 138, 13. यस्य वचनात् HIT. 13, 10. 62, 20. v. l. 72, 14. काकवचनेन 23, 9. नरेन्द्रवचनामक्ता: R. 1, 7, 9. श्रेष्ठो मे भर्तवचनं न शीघ्रितमिहात्मनः 3, 48, 16. ब्रह्मणो वचनात् MBH. 1, 1153. 5574. 6013. 3, 2682. 2853. 3, 6047. R. 1, 1, 11. 56. 68. 11, 13. 2, 64, 16. पितुर्वचनिर्देशात् 1, 1, 24. स्यास्यति वचने तव (vgl. वचनेस्तिति) so v. a. sie werden dir gehorchen 2, 24, 15. मया कर्तव्यं वचनं पितुः 14. HIT. 62, 19. — f) वचनात् und वचनेन (selten) so v. a. im Namen von: अर्णाद्यं ब्रूहि कौसल्याम् — सीतायाः सूत मम च वचनात् R. 2, 32, 30. मद्वचनात् — वन्न्यै पादौ महात्मनः 38, 13. MBH. 3, 16149. 3, 7510. MRKHH. 133, 12. म-मद्वचनाडुच्यते सारथिः ÇÄK. 28, 18. 33, 9. 39, 15. 80, 23. VIKR. 37, 9. MEGH. 99. MRK. P. 66, 24. भर्तः कुशलं वाच्यो वाच्यो मद्वचनेन च R. 2, 58, 18. MBH. 4, 229. — g) *Laut, Stimme*: वचनेन व्यवेतानां संयोगवं विवृत्यते Schol. zu AV. PRÄT. 1, 101. तद्वचनं प्रत्यभिज्ञाय HIT. 14, 20. मगेताणामिः — अन्यभृतवत्त्वगुवचनाभिः VARÄH. BRH. S. 48, 4. मधुरवचना सारिका MEGH. 83. — h) grammatische Zahl P. 1, 2, 51. 2, 3, 46. VET. 1, 11. 24, 6. — i) *trockener Ingwer* ÇÄDK. im CKDR. — Vgl. श्रू०, एक०, द्वि०, पर्याप्य०,

पुनर्वचन, प्रतिकूल०, प्राप्तवचन, प्रिय०, वक्तृ०, वुद्ध०, भाव०, भिन्न०, सूल०, लोक०, विशेष०, मत्य०, सु०.

वचनकारू adj. (f. ई) P. 3, 2, 20, Sch. einen Rath befolgend, folksam, gehorsam SPR. 714.

वचनकारिन् adj. dass. MBH. 3, 14867. पितुः R. 2, 21, 33. R. GORR. 2, 127, 15. वचनगोचर् adj. einen Gegenstand der Besprechung bildend BHÄG. P. 5, 3, 12.

वचनप्राक्तिन् adj. Jmdes Worte beherzigend, folksam, gehorsam RAMÄN. zu AK. 3, 1, 24 nach ÇKDA.

वचनपटु adj. in der Rede geschickt, bereit VARÄH. BRH. S. 101, 9. PÄNKAT. 24, 20.

वचनानुग (वचन + श्र०) adj. sich nach Jmdes Worten richtend, folksam, gehorsam MRK. P. 21, 55.

वचनावत् (von वचन) adj. redefertig RV. 9, 68, 1.

वचनीकरू (वचन + 1. करू) dem Tadel aussetzen: °कृत R. 7, 47, 4. Comm.: यत्नोप श्राष्टः। वचनीयो नित्यः कृतः।

वचनीय (von वचन) adj. a) zu sagen, zu sprechen, was gesagt werden darf: किं वचनीयमत्र so v. a. was soll man hierüber viele Worte verlieren? SPR. 4200. न तानि वचनीयानि मया देवि तवायतः R. 7, 47, 12.

वादेष्ववचनोपेषु M. 8, 269. — b) zu benennen: शशः स वचनीयः स्यात् NIR. 1, 12. — c) Jmdes (gen.) Tadel unterliegend HARIV. 3267. — 2) n. Vorwurf, Tadel R. 7, 48, 13. KUMÄRAS. 4, 21. 3, 82. UTTARAS. 21, 11 (28, 13). एष वचनीयानुको इस्मि ÇÄK. 111, 7. दक्षा निशाया वचनीयोदयम् MRKHA. 58, 17. — Vgl. वक्तव्य, वाच्य.

वचनीयता (von वचनीय) f. Tadelhaftigkeit H. 270. HALÄJ. 1, 147. MRKHH. 46, 23. SPR. 393.

वचनेस्तिति adj. gehorsam, folksam AK. 3, 1, 24. H. 432; vgl. स्यास्यति वचने तव R. 2, 24, 15.

वचरू m. 1) Bösewicht. — 2) Hahn (von वचू) MED. r. 209.

वचलु III. ÇABDAM. im CKDR. = शत्रु nach CKDR., offence, fault WILSON.

1. वचस् (von वचू) n. 1) *Rede, Wort, Sprache* AK. 1, 1, 5, 1. H. 241. न मैष्यते वचैः R. V. 1, 143, 2. शूणवद्वाचासि मे 3. घशमानं चियो बिमिदुर्बचैःमिः 4, 16, 6, 6, 39, 2. वृक्तुडं गायिषे वचैः 7, 96, 1, 8, 50, 1. असेन्या वैः पाण्यो वचासि 10, 108, 6. नव 2, 18, 3. श्रेष्ठाय 3, 14, 6. देव्य 4, 1, 15. मशुमतम् 5, 11, 5. त्रैष्टुभ 29, 6. श्रनृत 7, 104, 8. सज्जासञ्च वचसी 12. उप्य VS. 3, 8, 9, 5. स्तैतुः AV. 6, 2, 1, 4, 7, 4, 5, 13, 1. ÇAT. BR. 6, 1, 2, 15. वचोविषयिलोप (so zu verbinden; die Betonung in diesem Buche häufig fehlerhaft) 14, 7, 1, 26. इन्द्रस्य KAU. 6. Aufallend ist die Form वचस् am Ende eines Pada für den instr.: दिवित्मता वचैः RV. 1, 26, 2. नव्यो वचैः 2, 31, 5, 6, 48, 11. 8, 39, 2 (नव्यो वचसा 6, 62, 5). द्रोधाय चिद्वचस् श्वानेवाय 6, 62, 9 ist Tmesis für द्रोधवचसे. — मुनिवचश्वेदम् VARÄH. BRH. S. 46, 63, 71, 34, 110. श्रागलो व्यवीद्यैः MBH. 1, 5581. 3, 1804. तं तद्वेष्यव्यवीद्यैः 2835. 2104. R. 1, 1, 8, 36. RAGH. 2, 41. उवाच धात्या प्रथमोदितं वचैः 3, 25. अव्यक्तवर्णरूपमणीवचैःप्रवृत्ति (तनय) ÇÄK. 176. रघुणा समीरितं वचैः RAGH. 3, 47. SPR. 2701. KATHÄS. 18, 300, 321. PÄNKAT. 167, 7. HIT. 12, 1. VET. in LA. (III) 88, 7. अदृत्तर MBH. 3, 2646. अनर्थक AK. 1, 1, 5, 16. HALÄJ. 1, 150. अनिवृद्ध 139. वक्त्र SPR. 730. pl. VIKR. 30. ad MEGH. 112. — 2) *Ausspruch* so v. a. Rath, Geheiss: वचस्तत्र प्रोक्तव्यं यत्राकं लभते फलम्